

हेमडुग्ध 1) m. *Ficus glomerata* RĀGĀN. 11, 429. KĀRĀKA 9, 12. — 2) f. या *eine best. Pflanze*, = स्वर्णतीरी RATNAM. 193. — 3) f. ई dass. RĀGĀN. 8, 58.

हेमडुग्धक m. = हेमडुग्ध 1) AK. 2, 4, 2. H. 1132.

हेमडुग्धिन् m. = यज्ञोद्भवर् ञABDAR. im ÇKDR.

हेमधन्वन् m. N. pr. eines Sohnes des 11ten Manu MĀRK. P. 94, 21.

हेमधर्म oder ँन् m. N. pr. eines Mannes MĀRK. P. 123, 16.

हेमधान्य s. हेमधान्य.

हेमधान्यक m. *ein best. Gewicht*, = 3 Raktikā = 1/2 Māshaka ÇĀRĀNG. SĀH. 4, 1, 15. — Vgl. हेम 1) a).

1. हेमन् (von 1. हि) m. *Antrieb*: अस्य प्रेषा हेमनां वृयमानः RV. 9, 97, 1. nach ŚĀJ. *Gold*; aus dieser Stelle vielleicht die Bed. *Wasser* geschlossen NAIGH. 1, 12. — Vgl. घाम्.

2. हेमन् n. AK. 3, 6, 23. 1) Gold NAIGH. 1, 2. AK. 2, 9, 94. H. 1043. HALĀJ. 2, 18. 1. 81. M. 3, 113. तप्तहेमविभूषित MBH. 3, 1722. 15719 (हेम ed. Calc.). सहेमकवच 5, 7484. हेमो विष्णुद्विः RAH. 1, 10. RT. 1, 6. हेममृग Spr. (II) 5784. 7416. 7418. fg. WEBER, KRISHNĀG. 278. 307. NAISH. 22, 52. BHĀG. P. 3, 14, 45. VARĀH. BRH. S. 26, 8. 45, 6. हेमत्रय 11, 10. हेमयुति 84, 2. हेमघातुदान Verz. d. Oxf. H. 45, a, 25. हेमकस्तिरथदान 35, b, 19. fg. 43, a, 17. — 2) Goldschmuck, pl. Spr. (II) 2635. कुमार्यो हेमभूषिताः 3617. — 3) Goldstück (vgl. हेमदीनार): हेमशत KATHĀS. 2, 64. हेमसकल 93, 49. — 4) = केसर RĀGĀN. im ÇKDR. — Vgl. किरण्य<sup>०</sup> und 3. हेम.

3. हेमन् = हेमन्त UGÉVAL. zu URĀDIS. 3, 129. nur loc. हेमन् Winters TS. 2, 6, 1, 1. TBH. 1, 4, 10, 10. KĀTH. 36, 6. ÇAT. BR. 1, 3, a, 5. 11, 2, 3, 32. — Vgl. हेमन्त.

4. हेमन् m. = हेम der Planet Mercur TRIK. 1, 1, 93.

हेमन् adj. von (wohl 2.) हेमन् gaṇa पामादि zu P. 5, 2, 100.

हेमनाभि m. *Goldnabe*: रथनेमिनाभिं हेमनाभिं वा बध्नाति KAUC. 16.

हेमनेत्र m. N. pr. eines Jaksha (goldäugig) MBH. 2, 398.

हेमन्त (zu हिम) URĀDIS. 3, 129. m. *Winter* AK. 1, 1, 2, 18. H. 156. HALĀJ. 1, 113. RV. 10, 161, 4. AV. 6, 53, 2. 8, 2, 22. 12, 1, 36. VS. 13, 58. अत ऋतूनाम् ÇAT. BR. 1, 3, 2, 13. fg. 2, 2, 2, 8. PANĀV. BR. 21, 15, 2. निघ्न des Jahres SHADY. BR. 3, 1. KĀND. UP. 2, 3, 1. TBH. 1, 4, 10, 10. ग्रीष्मः, वर्षाः, हेमन्तः TS. 5, 7, 2, 4. ÇAT. BR. 8, 5, 2, 10. ग्रीष्महेमन्तौ 1, 5, 2, 12. हेमन्तशिशिरौ P. 2, 4, 28 (m. angeblich nur ved.). पञ्चतन्वा हेमन्तशिशिरयोः समाप्तेन AIR. BR. 1, 1. TS. 1, 6, 2, 3. ÇAT. BR. 10, 4, 5, 2. ÂÇV. GRH. 2, 4, 1. RĀGĀ-TAR. 4, 401. WILSON, Sel. Works 2, 181. सक्तःसक्त्यौ हेमन्तः SUPR. 1, 19, 10. 135, 12. MAITRĀJ. 6, 33. M. 3, 281. 6, 23. MBH. 12, 9291. R. 1, 43, 14 (44, 11 GORR.). 3, 22, 1. Spr. (II) 6385. 7417. VARĀH. BRH. S. 3, 24. 26. 46, 69. 93. 86, 28. BRAHMA-P. in LA. (III) 49, 16. KATHĀS. 30, 31. RĀGĀ-TAR. 6, 298. BHĀG. P. 7, 14, 21. Verz. d. Oxf. H. 97, b, 29. 123, b, 1. BURNOUF, Intr. 569. हेमन्तान्ते MBH. 5, 7154. ँसमये PANĀV. 93, 1. ँमेघ 94, 2. हेमन्तानिल RĀGĀ-TAR. 3, 172. — f. हेमन्तौ UGÉVAL. Vgl. सु<sup>०</sup> und हेमन्त fg.

हेमन्तर्ज्वद्य adj. *vom Winter verschlungen* d. h. *im Winter verborgen*, — *verkrochen* AV. 12, 1, 46.

हेमन्तनाथ m. *Feronia elephantum* CORR. ÇABDAK. in Verz. d. Oxf. H.

195, b, 4 v. u.

हेमपर्वत m. 1) *ein (künstlicher) Berg von Gold* (im Kleinen) ँदान Verz. d. Oxf. H. 41, a, 22. — 2) ein N. des Meru HALĀJ. 1, 136.

हेमपिङ्गल adj. *goldgelb* R. 1, 1, 66.

हेमपुञ्जक m. N. pr. eines Mannes MBH. 7, 6851. हेमकम्पन ed. Bomb.

हेमपुष्कर n. *eine Lotusblüthe von Gold* HARIV. 12852. — Vgl. हेमकमल u. s. w.

हेमपुष्प 1) m. *Michelia Champaka* (चम्पक) LIn. ÇABDAK. im ÇKDR. RĀGĀN. 10, 59. *Jonesia Asoka* (अशोक) ROZB. RATNAM. 216. = नागकेसर HALĀJ. 2, 51. — 2) f. ई Bez. verschiedener Pflanzon: = मञ्जिष्ठा ÇABDAM. im ÇKDR. = स्वर्णजीवत्तिका RĀGĀN. 3, 31. = स्वर्णाली 4, 165. = मुसली 7, 117. = इन्द्रवारुणी 3, 57. = कण्टकारी RĀGĀN. im ÇKDR. — 3) n. *die Blüthe der Jonesia Asoka* (nach H. an. *der Baum selbst*) und *die chinesische Rose* H. an. 4, 211. MED. p. 31. *die Blüthe von Michelia Champaka* H. an.

हेमपुष्पक 1) m. *Michelia Champaka* LIn. AK. 2, 4, 2, 44. H. 1146. a n. 5, 8. MED. k. 233. *Symplocos racemosa* RĀGĀN. 6, 212. — 2) f. ँपुष्पिका *gelber Jasmin* AK. 2, 4, 2, 52. H. 1148. H. an. MED. *Linum usitatissimum* RĀGĀN. 16, 74.

हेमप्रभ 1) m. N. pr. eines Vidjādharma KATHĀS. 35, 22. 43, 190. eines Fürsten der Papageien 72, 237. — 2) f. या N. pr. einer Vidjādharī KATHĀS. 59, 11. 87. 66, 137. fg.

हेमफला f. *eine Art Musa* RĀGĀN. 11, 44.

हेममय (von 2. हेमन्) adj. (f. ई) *von Gold, golden* MBH. 2, 385. R. 3, 49, 6. 7. 4, 40, 55. 5, 16, 48. KATHĀS. 3, 34. 12, 146. RĀGĀ-TAR. 4, 211. 217.

हेममाला f. N. pr. der Gattin Jāma's ÇABDĀRTHAK. bei WILSON.

हेममालिन् adj. *mit einem goldenen Kranz geschmückt*: Elephanten R. GORR. 2, 72, 23. ein Rākshasa 3, 50, 20.

हेमयूथिका f. *gelber Jasmin* RĀGĀN. 10, 99.

हेमरत्नमय (von 2. हेमन् + रत्न) adj. (f. ई) *aus Gold und Juwelen bestehend* KATHĀS. 73, 133. 94, 94. 114, 134. 115, 114. 121, 238.

हेमरत्नवत् (wie eben) adj. *Gold und Juwelen enthaltend, daraus bestehend* KATHĀS. 94, 101.

हेमरगिणी f. *Gelbwurz* TRIK. 2, 9, 11.

हेमराज m. N. pr. eines Fürsten Verz. d. Oxf. H. 132, a, 14.

हेमरण्ण m. f. = मुरण्ण UGÉVAL. zu URĀDIS. 3, 38.

हेमल (von 2. हेमन्) m. 1) *Goldschmied*. — 2) *Probirstein*. — 3) *eine Art Eidechse* H. an. 3, 692. fg. MED. l. 146.

हेमलता f. 1) *eine Liane von Gold* oder *eine best. Liane* BHĀG. P. 8, 16. = स्वर्णजीवत्तिका RĀGĀN. 3, 31. — 2) N. pr. einer Fürstin KATHĀS. 51, 120.

हेमलम्ब m. *Bez. des 31sten Jahres im 60jährigen Jupitercyclus* VARĀH. BRH. S. 8, 39. ँक m. Verz. d. Oxf. H. 331, b, 1 v. u.

हेमवत् (von 2. हेमन्) adj. *mit Gold geschmückt*: अस्मिं हेमवत्तरम् R. 3, 50, 2. मक्त्वा<sup>०</sup> *reich mit G. g.* ÇĀRĀH. GRH. 1, 22. — ँवती MED. t. 229 fehlerhaft für हेमवती.

हेमवर्चस् m. N. pr. s. हेमवर्चि.

हेमवर्षा 1) adj. *goldfarbig*. — 2) m. N. pr. a) eines Sohnes des Ga-